

महाराष्ट्र विधानपरिषद

पत्रक भाग दोन

सोमवार, दिनांक ६ डिसेंबर, २०२१ / अग्रहायण १५, १९४३ (शके)

८८. सर्व मा. सदस्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सन २०२१ च्या तिसरे (हिवाळी) अधिवेशनाकरिता सर्वसाधारण व प्रश्नातून उद्भवणाऱ्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना बुधवार, दिनांक १५ डिसेंबर, २०२१ रोजीपासून कार्यालयीन वेळेत QIS या संगणक प्रणालीवर ऑनलाईन (Online) पध्दतीने स्वीकारण्यात येतील. स्वीकृत अर्धा-तास चर्चेच्या सूचनांचे बॅलटकरिता खाली दर्शविल्याप्रमाणे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. सदर बॅलट विधान भवन, मुंबई येथील कार्यालयात श्रीमती पूनम ढगे, अवर सचिव यांच्या दालन क्रमांक १००१ (अ) आणि श्रीमती सीमा तांबे, अवर सचिव (समिती) यांच्या दालन क्रमांक १३०४ (अ) मध्ये घेण्यात येईल. उक्त बॅलट खालील विवरणपत्रात दर्शविण्यात आले असून त्यामध्ये बॅलटचा दिनांक विवरणाच्या स्तंभ (१) मध्ये, अर्धा-तास चर्चेचा दिनांक विवरणाच्या स्तंभ (२) मध्ये दर्शविलेला असून बॅलटची वेळ स्तंभ (३) मध्ये व बॅलट घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव स्तंभ (४) मध्ये दर्शविण्यात आले आहे.

अर्धा-तास चर्चेच्या स्वीकृत सूचनांचे बॅलट

बॅलटचा दिनांक (१)	अर्धा-तास चर्चेचा दिनांक (२)	वेळ (३)	अधिकाऱ्यांचे नाव (४)
मंगळवार, दि. २१ डिसेंबर, २०२१	बुधवार, दि. २२ डिसेंबर, २०२१	सकाळी १०.३० वाजता	श्रीमती सीमा तांबे अवर सचिव (समिती)
बुधवार, दि. २२ डिसेंबर, २०२१	गुरुवार, दि. २३ डिसेंबर, २०२१	सकाळी १०.३० वाजता	श्रीमती पूनम ढगे अवर सचिव
शुक्रवार, दि. २४ डिसेंबर, २०२१	सोमवार, दि. २७ डिसेंबर, २०२१	सकाळी १०.३० वाजता	श्रीमती सीमा तांबे अवर सचिव (समिती)
सोमवार, दि. २७ डिसेंबर, २०२१	मंगळवार, दि. २८ डिसेंबर, २०२१	सकाळी १०.३० वाजता	श्रीमती पूनम ढगे अवर सचिव

..२/-

सर्वसाधारण व प्रश्नातून उद्भवणाऱ्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना QIS या संगणक प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील, याची कृपया नोंद घ्यावी.

विधान भवन :

मुंबई.

दिनांक : ६ डिसेंबर, २०२१

राजेन्द्र भागवत

प्रधान सचिव,

महाराष्ट्र विधानपरिषद

याची प्रत :-

- १) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व मा. सदस्य
- २) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी व सर्व कक्ष.
- ३) महाराष्ट्र विधानमंडळातील सर्व पक्ष कार्यालये.
- ४) संगणक कक्ष (website)
- ५) MKCL कक्ष.